

SAṂH. 4,1,29. °दर्शनसामर्थ्यं RĀGA-TAR. 5,219. °संमार्जनं R. 2,33,20.  
°यज्ञं M. 11,12. °कर्मन् 16. MBH. 6,2917. °क्रिप्तं M. 3,7. प्रतिष्ठा MBH.  
7,2834. HARIV. 6691. 8122. R. 2,109,8. °श्वसनाद् AV. PRAT. 1,43. °स्वर्  
lautlos Suča. 2,262,1. °स्वरता 1,118,8. मत्त्वे हीनः स्वरतः वर्णतो वा  
mangelhaft in Bezug auf Čikṣha 52. हीनोदृतं nicht ganz hervorgedrun-  
gen Suča. 1,301,7. °तपितं ungenügend — ČĀRĀG. SAṂH. 3,13,45. —  
d) überh. unter dem normalen Maasse u. s. w. zurückbleibend, klein,  
gering, wenig, schlecht u. s. w.: हीनानवस्त्रवेषं M. 2,194. °मूल्यं JĀĒN.  
2,168. लक्षणानि MBH. 3,2784. हीनायुस् R. 3,8,2. हीनं विद्धः Spr. (II)  
868. °चरितं 5815. VARĀH. BH. S. 4,32. 26,10. 47,8. 61,9. HEM. JOGA.  
4,13. उत्तम, हीन, सम M. 3,107. VARĀH. BH. S. 68,105. हीन, मध्यम,  
उत्तम 26,7. हीन, मध्यम, व्येष्ट ČĀRĀG. SAṂH. 3,1,6. हीनातिरिक्तकाले  
zu früh oder zu spät VARĀH. BH. S. 5,25. 46,52. हीनाधिके (sc. काले)  
dass. 42,5. अहीनं vorzüglich 69,8. RAGH. 18,13. — e) ermangelnd, ohne  
— seiend, beraubt —, frei von; die Ergänzung a) im instr. WEBER, ĜJOT.  
89. वेदपूज्यः: M. 2,183. 8,57. पुरुषकरोणा 232. फेनबुद्धैः JĀĒN. 1,20. पि-  
तृमातृसुतधातृशूश्रुतमातुलैः 86. विद्यातपोऽग्नाम् 202. वया MBH. 1,  
6162. 3,2671. 2673. R. 2,64,36. 66,22. R. GORB. 2,53,26. 3,51,40. 4,  
9,7. RAGH. 1,70. SPR. (II) 1077. 2066. 3057. 4781. 5157. 5337. 6640.  
7331. षड्युलीना चतुःषष्टिः: VARĀH. BH. S. 53,5. 10. 67. BRAH. P. 1,14,  
21. — β) im abl.: प्रजननात् MBH. 1,4676. राजवरात् R. 2,103,8. सुखात्,  
राजवंशात् R. GORB. 2,7,21. शौचात् SPR. (II) 1834. मत्ततः: M. 3,65.  
— γ) im loc.: धर्मार्थयोः R. 2,106,11. नेत्रयोः BRAH. P. 1,13,30. —  
δ) im acc.: तामाशाम् R. 2,64,5. — ε) im comp. vorgehend: बलं  
MUND. UP. 3,2,4. अङ्गं KĀT. ČR. 1,1,5. WEBER, ĜJOT. 89. आचारं M.  
3,165. विद्या० ज्ञाति० 4,141. 158. 7,148. 9,89. 10,35. JĀĒN. 1,160. MBH.  
1,6154. 3,2215. 16800. R. 2,66,22. 103,15. 5,13,69. Suča. 2,223,3.  
NJĀS. 1,2,44. SPR. (II) 70. 2035. 2675. 2768. 3057. 3908. 4374. 5157.  
5795. 5950. 6057. 6157. 6503. 7037. वेलाहीने पर्वणि so v. a. vor der  
Zeit eintretend VARĀH. BH. S. 5,24. 43,50. 47,4. 53,12. 27. 37. fg. 58,  
27. 67,9. 68,11. 69,21. 79,9. 81,12. 19. 82,10. 96,12. KATHĀS. 25,10.  
AK. 1,1,8. 2,6,2,26. 3,2,9. H. 150. 535. Hr. 10,20. 17,18. रुद्ते चा-  
अशुभीनम् adv. VET. in LA. (III) 23,12. — 2) f. श्री HĀR. 267 fehlerhaft  
für दीना das Weibchen einer Maus. — 3) n. = हीनता Mangel: अङ्ग-  
हीनादि JĀĒN. 3,168. वेलाहीने so v. a. zu ungehöriger Zeit 2,168. —  
Vgl. 2. अङ्गं, द्विं, बलं, पद्मीनात्.

हीनक adj. = हीन. Am Ende eines comp. ermangelnd: कर्मसंदर्भ-  
हीनको कार्यो JĀĒN. 2,274.

हीनकुष्ठ n. wohl = तुक्कुष्ठ kleiner Aussatz Verz. d. Oxf. H. 281,  
a, No. 639.

हीनक्रम m. abnehmende Folge (des Verfahrens) Suča. 2,218,15. Ge-  
gensatz अतिक्रम.

हीनड adj. von einem Niedrigen erzeugt, ein Mann niedrigen Standes  
MBH. 1,710. 7200.

हीनस् = हीनात्, हीनेन von einem Niedrigen SPR. (II) 6629, v. l.  
— MBH. 2,2191 und 4,226 fehlerhaft für हीनितम्.

हीनता (von हीन) f. das Ermangeln, Nichtbesitzen, Armsein an; die  
Ergänzung im instr.: योः काश्चिद्दुपादास्तु गायत्र्यो हीनतां गताः । अ-

क्षेर्बङ्गभिः: R.V. PRAT. 17,3. im comp. vorgehend: बलं H. 319.

हीनत (wie eben) n. 1) das Nachstehen, Niedrigerstehen: यः स्वस्या-  
त्मनो हीनतं परस्य गुणोत्कर्षं च कथयति स स्तुत्यः SARVADARÇANAS. 64,2.

— 2) das Ermangeln, Nichtbesitzen, Armsein an Mārk. P. 48,22. in  
comp. mit der Ergänzung: अङ्गं M. 11,50. मांसशोषितं (Gegens. अवा-  
क्तुत्य) Suča. 4,282,8. उत्साहशक्तिं Spr. (II) 1223. पुत्रं 2774. बुद्धिं 4326.

— 3) Unzulänglichkeit als ein best. Fehler der Upamā VĀMANA 4,2,8. 9.  
हीनट्रघ adj. zu wenig geäetzt Suča. 2,47,21. Gegens. अतिट्रघ.

हीनबाङ्ग m. N. pr. eines Wesens im Gefolge Čiva's Vāpi beim  
Schol. zu H. 210.

हीनयान n. das kleinere Fahrzeug (Gegens. मक्षायान), Bez. der ältere-  
ren Phase des Buddhismus WASSILJEW 8 u.s.w. Vie de HIOUEN-THSANG 66.  
VJUTP. 7. 38.

हीनरात्र adj. (f. श्री) kürzere Nächte habend: त्रिथि GARCA bei WEBER,  
ĜJOT. 47.

हीनरोपन् adj. unbehaart MBH. 12,13229.

हीनवादिन् adj. in einem Streite (Processe) unterliegend H. 348. HA-  
LĀJ. 2,209. PĀNKAT. 166,18.

हीनवृत् adj. schlechten Wandels SPR. (II) 3342.

हीनसव्य n. Freundschaft mit Menschen niederen Schlages ČKDAs.  
und WILSON.

हीनाङ्ग (हीन + 3. अङ्ग) 1) adj. (f. श्री und श्री) a) dem ein Glied fehlt  
SHĀPT. BR. in Ind. 1,41. M. 4,141. SPR. (II) 7403. VARĀH. BH. S. 58,  
50. BH. 17,7. हीनातिरिक्ताङ्गी die ein Glied zu wenig oder zu viel hat  
JĀĒN. 1,222. हीनाधिकाङ्गी dass. VARĀH. BH. S. 61,4. — b) unvollständig  
in seinen Theilen Schol. zu KĀT. ČR. 38,14. — 2) f. श्री eine Art  
Ameise H. 1207.

हीनार्थ (हीन + अर्थ) adj. um seinen Vortheil —, zu kurz gekommen  
SPR. (II) 5334.

हीनित (von हीन) adj. 1) um das Seinige gebracht: न हीनितः (für  
हीनतः: vermuthet) परम्यादटीत SPR. (II) 3646. न विद्यते कश्यन (कञ्चन  
beide Ausgg.) परस्य हीनितः (हीनतः: beide Ausgg.) | न मे नितः कश्य न  
MBH. 4,226. am Ende eines comp. ermangelnd, getrennt von: प्रियं  
HARIV. 8807. fg. — 2) substrahirt ČKDAs. unter व्यवकलित. — Vgl. वि-  
हीनित.

हीनोपमा (हीन + उं) f. ein Vergleich mit Geringerem (zu Geringem)  
PRATĀPAR. 63,6,4. ČĀMK. zu KĀND. UP. S. 62.

हीताल m. = हिताल Comm. zu AK. nach ČKDAs.

हीर 1) m. a) Diamant H. an. 2,473. MED. r. 103. RĀGA. 13,176  
(neutr.). PĀNKAR. 1,4,65. 8,3. — b) Schlange H. an. — c) Löwe ČAB-  
DĀRTHAK. bei WILSON. — d) Perlenschwur ČĀTĀDH. im ČKDAs. — e) ein  
Metrum von 4×25 Moren COLBE. MISC. ESS. 2,157 (39). könnte auch  
neutr. sein. — f) ein N. Čiva's (vgl. हीर) TRAIK. 1,1,44. H. c. 47. H. an.  
MED. ČĀTĀDH. in Verz. d. Oxf. H. 191,a,6. — g) N. pr. des Vaters von  
Harsha Hall in der Einl. zu VĀSĀVAD. 18. — 2) f. श्री a) eine Art Ameise  
TRAIK. 2,5,28. H. an. eine Art Schabe MED. — b) Gmelina arborea RĀ-  
GA. 9,35. v. l. हीरा. — c) ein N. der Lakshmi H. an. MED. ČĀ-  
TĀDH. in Verz. d. Oxf. H. 190,b,23. हीरी H. c. 59. — d) N. pr. eines